

लोक्तिक्ष्मा m. 1) der Planet Mars AK. 1, 1, 2, 27. H. 116. HALI. 1, 46. MBu. 6, 86. 7, 8877. 9, 3113. HARIV. 12794. R. 2, 41, 10. 3, 31, 5, 5, 18, 7. 53, 2. VIKR. 142. MÄRK. P. 52, 11. — 2) eine best. Pflanze, = कम्पिष्ट्रक RĀGA. im ÇKDra.

लोक्तिक्ष्मान् 1) adj. rothmälig. — 2) m. Ichneumon RĀGA. im ÇKDra. **लोक्तिक्ष्मुखी** (लोक्तिक्ष्मा + मुख) f. N. pr. einer Keule R. GOA. 1, 30, 9. **लोक्तिक्ष्मा** (von लोक्तिक्ष्मा), °यति, °यते roth werden, sich röthen P. 3, 1, 13. VOP. 21, 9. आदित्ये लोक्तिक्ष्मा (beim Untergange) MBu. 1, 1173. 5, 3012, 6, 3269. 3450. 7, 6100. HARIV. 5828. तेन (अस्वरेण) अथुना नून् मलोक्तिक्ष्मायि NAISH. 22, 49.

लोक्तिक्ष्मायन् m. patron.; pl. सास्का. K. 184, a, 3. **लोक्तिक्ष्मायनपूताश्य** HARIV. 1463 nach der Lesart der neueren Ausg. st. लोक्तिक्ष्मा पामहृताश्य der älteren Ausg. Wohl fehlerhaft für लौ०.

लोक्तिक्ष्मायनि f. patron.: लोक्तिक्ष्मायदधे: कन्या धात्री स्कन्दस्य सा स्मृता। लोक्तिक्ष्मायनिरित्येवं कदम्बे सा हि पूर्वते || MBu. 3, 14494. Man hätte लौ० erwartet; die Endung इ st. इ aus metrischen Rücksichten.

लोक्तिक्ष्मायस् n. Kupfer TRIK. 2, 9, 32.

लोक्तिक्ष्मायस् 1) adj. aus röthlichem Metall gemacht TBR. 1, 8, 6, 5. — 2) n. (संज्ञायाम्) wohl Kupfer P. 5, 4, 94, Sch. VOP. 6, 45. — Vgl. लोक्तिक्ष्मा.

लोक्तिक्ष्मार्पि m. N. pr. eines Sohnes des Ghṛṭapṛṣṭha BuĀc. P. 5, 20, 21.

लोक्तिक्ष्मार्द adj. feucht von Blut, von Blut triefend: शर् MBu. 7, 4900; vgl. रुधिरार्द R. 6, 92, 59.

लोक्तिक्ष्मार्मन् n. eine best. Krankheit des Weissen im Auge: Auswüchse von rother Farbe SuÇa. 2, 310, 4.

लोक्तिक्ष्माक्षमास adj. röthlich SuÇa. 1, 64, 13.

लोक्तिक्ष्माशोक m. rothblühender Açoka KATHĀ. 104, 91.

लोक्तिक्ष्माश्य adj. rothe Rosse habend, mit rothen Rossen fahrend MBu. 4, 1738 (लौ० ed. Calc.). Çiva ÇIV.

लोक्तिक्ष्मास्य adj. einen rothen, blutigen Mund habend AV. 8, 6, 12.

लोक्तिक्ष्मास्ति m. eine rothe Schlange VS. 24, 31.

लोक्तिक्ष्मातिमन् (von लोक्तिक्ष्मा) m. Röthe ÇĀNKH. Br. 18, 11. GOBH. 2, 8, 1. Schol. zu KATH. ÇA. 4, 14, 6.

लोक्तिक्ष्माभू लोक्तिक्ष्मा + भू, °भवति roth werden, sich röthen VOP. 21, 9. **लोक्तिक्ष्माति** adj. = रोक्तिक्ष्मा rothbunt P. 6, 2, 3, Sch.

लोक्तिक्ष्मातिपल्प n. die Blüthe der *Nymphaea rubra* BuĀc. P. 3, 23, 48.

लोक्तिक्ष्माद् P. 6, 3, 57, VARTT., Sch. 1) adj. (f. आ) rothes Wasser oder Blut statt Wassers habend MBu. 3, 14269. R. 4, 44, 65. — 2) m. Bez. einer best. Hölle JÄGN. 3, 223.

लोक्तिक्ष्माई adj. (f. इ) rothwollig VS. 24, 4.

लोक्तिक्ष्मा 1) m. a) eine Art Reis H. an. 3, 502. — b) N. pr. eines Mannes H. an. HARIV. 12833 nach der Lesart der neueren Ausg.; लौ० ed. Calc. — c) N. pr. eines Flusses (der Brahmaputra) H. an. v. l. für लोक्तिक्ष्मा VARĀH. Br. S. 14, 6, 16, 16. — d) N. pr. eines Dorfes (nach dem Comm.) R. 2, 71, 15 (73, 13 GOA.). — 2) f. आ N. pr. a) eines göttlichen Wesens: लोक्तिक्ष्मा जनमाता HARIV. 9834 nach der Lesart der neueren Ausg. st. लोक्तिक्ष्मायनमाता der älteren. — b) eines Flusses MBu. 6, 343 (VP. 184). — Vgl. लोक्तिक्ष्मा und लोक्तिक्ष्मा.

लोक्तिक्ष्मायनमातर् f. N. pr. eines göttlichen Wesens HARIV. 9834.

VI. Theil.

लोक्तिक्ष्मा जनमाता die neuere Ausg.

लोक्तिक्ष्मिका s. u. लोक्तिक्ष्मा; लोक्तिक्ष्मी u. लोक्तिक्ष्मा.

लोक्तिक्ष्मीका (von लोक्तिक्ष्मी) f. rothe Gluth TBR. 2, 1, 10, 2.

लोक्तिक्ष्मिन्द्य m. patron. PRĀVARĀDJB. in Verz. d. B. H. 58, 12 wohl fehlerhaft für लोक्तिक्ष्मित्य.

लोक्तिक्ष्मित्य n. das beste Metall, Gold H. 1044.

लोकात्म (von लोकात्म) m. pl. N. einer Schule: कौशुमलोकात्मः gāṇa कार्त्तकौषपादि zu P. 6, 2, 37. — Die richtige Form wäre लोगात्म.

लोकायतिकी (von लोकायति) adj. subst. ein Anhänger der Lehre des Kārvāka, ein Materialist gāṇa उक्त्यादि zu P. 4, 2, 60. H. 863. R. GOB. 2, 109, 29. HALI in der Einl. zu VĀSĀVAD. 53. UTPALA zu VARĀH. Br. S. 1, 7. — Vgl. लोकायतिक.

लोकिक (von लोक) adj. (f. इ) das gemeine Leben betreffend, ihm angehörig, darin vorkommend, gemein, gewöhnlich, alltäglich (Gegens. वैदिक, आर्ष, शास्त्रीय) P. 5, 1, 44. VS. PRĀT. 1, 2. श्रग्नि KATH. ÇA. 1, 1, 14. 3, 27. 4, 3, 7. KAUC. 53. JÄGN. 3, 2. M. 3, 282. ज्ञान 2, 117. प्रेतकृत्या 3, 127. यात्रा (vgl. लोकयात्रा) 11, 184. दिवि देवा मुमुदिरे भूतसंयाश्य लोकिकाः MBu. 1, 937. 12, 3889. 12018. HARIV. 500. 2840. सत्तिल्ल R. 1, 42, 18. समयाचार 2, 1, 16. 4, 17, 4. गिर् die gewöhnlich gesprochene Rede KATH. NITIS. 3, 22. KUMĀRAS. 7, 38. कर्मन् PĀM. GRH. 2, 17. SPR. 4961. युति 3039. प्रवाद 5133. प्रत्रिति TATTVAS. 47. प्रसिद्धि NILAK. 164. 173. IND. ST. 1, 17, 2. 8, 286. fgg. 10, 298. PRAB. 110, 11. ÇĀMK. zu Br. ÅR. UP. S. 8. 118. H. 1074. वाक्ये दिविधं वेदिकं लोकिकं च TAKAS. 51. शब्द् RĀGA-TAB. 1, 52. Br. ÅR. P. 5, 14, 18. 10, 24, 7. MÄRK. P. 118, 19. Verz. d. OXF. H. 129, b, 10. 197, b, No. 460. CL. 4. SCHOL. zu P. 2, 1, 3. 4, 2, 39. Siddh. K. zu 112. VOP. 26, 220. KULL. zu M. 1, 21. SĀU. D. 37. COMM. zu ĀGAIM. 1, 3, 26. SARVADARÇANAS. 24, 20. 135, 15. प्रियतदिता दातिणात्या यथा लोकवेद्योरित प्रयोक्तव्ये यथा लोकिकवेदिकेषिति प्रपुज्जते PAT. in MAHĀBH. ED. BALL. 34. लोकिकेष्वयेतत् in der gewöhnlichen Rede NIR. 1, 16. श० (s. auch bes.) ungewöhnlich, ausserordentlich VIKR. 19, 6. SĀU. D. 37. 297, 5. 22. Br. ÅR. P. 10, 23, 38. KUSUM. 4, 1 v. u. Br. ÅR. P. 62. SCHOL. zu P. 2, 1, 3. m. pl. gewöhnliche —, alltägliche Menschen (im Gegens. zu Gelehrten, Eingeweihten) ÇĀMK. zu Br. ÅR. UP. S. 117. 318. Z. d. m. G. 7, 312. N. SARVADARÇANAS. 38, 7. mit der Welt vertraute Männer H. 947, SCHL. UTTARĀR. 5, 8 (8, 2). Menschen überh. MBH. 13, 5849. n. sg. was in der Welt vorgeht, die Gesetze der Welt, allgemeine Sitte: वैनिकसोऽपि सत्ता लोकिकज्ञा वयम् ÇĀK. 53, 19. MÄRK. P. 98, 28. कुलाणांना न सत्यं च न च धर्मो भयं द्या। न लोकिकं न लज्जा स्पात् PANĀR. 1, 14, 84. त्यक्तं der die gewöhnlichen Beschäftigungen aufgegeben hat Br. ÅR. P. 10, 47, 9. Am Ende eines comp. zu der Welt — gehörig: ब्रह्म० JÄGN. 3, 194. MBH. 13, 7124; vgl. जीव०, मानुष०.

लोकिकात्म (von लोकिक) n. Gewöhnlichkeit, Alltäglichkeit SĀU. D. 48.

लोकिकविषयविचार m. Betrachtung der alltäglichen Gegenstände, Titel einer Abhandlung Verz. d. OXF. H. 243, a, No. 614.

लोक्य (von लोक) 1) adj. zur Welt gehörig, was in der Welt ist AV. 11, 7, 3. 15, 6, 6. über die ganze Welt verbreitet: तेऽस् MBH. 13, 1971. gewöhnlich, tagtäglich: कर्मन् ३, 4108; die ed. Bomb. des MBH. an beiden Stellen लोक्य. — 2) m. N. pr. eines Mannes ÇĀNKH. ÇA. 15, 1, 12.